

महाराष्ट्र विधानसभा

दुसरे अधिवेशन, २०१८

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

गडचिरोली जिल्ह्यात प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना लेखन साहित्य पुरवठा करण्याचे काम नियमबाह्यपणे केल्याबाबत

(१) ५२३७ (०८-०४-२०१५). श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गडचिरोली जिल्ह्यात वनमहसूल अनुदानांतर्गत जिल्हा परिषद प्रशासनाने प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना लेखन साहित्य पुरवठा करण्याचे काम नियमबाह्यपणे ई-निविदा प्रक्रिया राबवून पाच पुरवठादारांना दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पुरवठादार बाजारभावापेक्षा तिप्पट दराने जिल्हा परिषदेला शैक्षणिक साहित्य पुरवित असल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, गत ५ ते ६ वर्षांपासून अधिका-यांचे पुरवठादारांशी संगनमत असल्याने या प्रकरणाच्या चौकशीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने जिल्हा परिषदेला प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय असल्यास त्यात काय आढळून आले वा त्यानुसार दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२७-०४-२०१८) : (१) गडचिरोली जिल्ह्यामध्ये वनमहसूल अनुदानांतर्गत लेखन साहित्य खरेदी करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.

सदर निविदाप्रक्रियेतर्गत सर्वात कमी दर असलेल्या पात्र निविदाधारकांकडून लेखन साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे

(२) व (३) हे खरे नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये बसविण्यात आलेली

अग्निशमन यंत्रणा विनावापर पडून राहिल्याबाबत

(२) ६१९६ (०९-०४-२०१५). श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील शाळांना आगीचा धोका उद्भवू नये याकरीता सर्व शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यानुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील २६८२ प्राथमिक शाळांमध्ये सर्व शिक्षा अभियानांतर्गत बसविण्यात आलेली अग्निशमन यंत्रे विनावापर पडून राहिली आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, त्याची कारणे काय आहेत,

(४) असल्यास, या शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा त्वरीत बसविण्याबाबत व यात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांच्याविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

श्री. विनोद तावडे (११-०६-२०१८) : (१) राज्यातील सर्व शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्याबाबत शासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

(२) रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सेस खर्चातून व सादील खर्चामधून २६८२ शाळांमध्ये अग्निशमन यंत्रे बसविले आहेत.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतच्या नियमांची

अंमलबजावणी होत नसल्याबाबत

(३) १२०८५ (०९-०४-२०१५). श्री.संतोष दानवे (भोकरदन), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.डि मल्लीकार्जून रेड्डी (रामटेक), श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात विशेषतः मुंबईतील शाळा १०० टक्के सुरक्षित नसल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील संपूर्ण शाळांना सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र शासनाने पाठविलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे असतानाही मोजक्याच शाळा नियम पाळत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, राज्यातील शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतच्या नियमांची काटेकरेपणे अंमलबजावणी करण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे तसेच उक्त नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१६-०६-२०१८) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतच्या नियमांची राज्यात अंमलबजावणी करण्यात येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पोलादपूर(ता.जि. रायगड) येथील सिध्देश्वर आळीतील षटकोनी शाळांची झालेली दुरवस्था

(४) २९५०० (२१-०१-२०१६). श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात सर्वशिक्षा अभियानांतर्गत सर्वत्र बांधण्यात आलेल्या षटकोनी शाळांचे मॉडेल कोकणातील अतिवृष्टी होणाऱ्या क्षेत्रामध्ये निरुपयोगी ठरले असल्याचे माहे ऑगस्ट,२०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पोलादपूर (ता.जि. रायगड) येथील सिध्देश्वर आळीतील षटकोनी शाळांची दुरावस्था झाली असून या शाळा निरुपयोगी ठरू लागल्याने सर्वशिक्षा अभियानाचा निधी विनावापर वाया जात आहे हे लक्षात घेता शासन त्वरीत आवश्यक कार्यवाही करणार वा करित आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. विनोद तावडे (१६-०६-२०१८) : (१) अंशतः खरे आहे.

(२) अंशतः खरे आहे.

पोलादपूर (ता.जि.रायगड) मधील सिध्देश्वर आळी येथील शाळेची षटकोनी इमारत सन २००५ च्या पुराच्या पाण्यामध्ये अर्ध्यावर बुडाली होती. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सदर शाळा हलवून पोलादपूर शाळा नं.१ येथे सुरु करण्यात आली. सद्यस्थितीत एम्थी फाऊंडेशन, मुंबई या सामाजिक संस्थेमार्फत बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असून तेथे पुरेशा वर्गखोल्या उपलब्ध असल्याने, षटकोनी इमारतीचा वापर केला जात नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

सत्तरधरवाडी (ता.औसा, जि.लातूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक स्थितीत असल्याबाबत

(५) ४७६३७ (१८-०५-२०१६). श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सत्तरधरवाडी (ता.औसा, जि.लातूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत अत्यंत धोकादायक झाली असून भिंती व छताची पूर्णपणे पडझड झाली असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवितास धोका निर्माण झाल्याने शाळेचे वर्ग शाळेच्या आवारात, मंदिरात व शाळेच्या व्हरांड्यात भरवले जात असून सदर इमारतीची दुरुस्ती करण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती जि.प.प्रा.शाळा सत्तरधरवाडी यांनी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती औसा यांना दिनांक १७ मार्च, २०१३, २३ डिसेंबर, २०१३, ८ जानेवारी, २०१४, १० मार्च, २०१४, ५ ऑगस्ट, २०१५ व ३ डिसेंबर, २०१५ रोजी सतत निवेदन देऊन मागणी करूनही सदर शाळा दुरुस्तीबाबत अद्यापपर्यन्त कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितांची शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय निष्पन्न झाले व संबंधित दोषी विरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे तसेच सदर शाळेची इमारत दुरुस्तीबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) असल्यास, सदर शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करण्याबाबत किती कालावधी लागणार आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१६-०६-२०१८) : (१) अंशतः खरे आहे.

सत्तरधरवाडी (ता.औसा, जि.लातूर) येथील शाळेतील ८ वर्गखोल्यांपैकी ३ वर्गखोल्यांची दुरुस्ती आवश्यक होती.

(२), (३) व (४) तातडीची उपाययोजना म्हणून सन २०१५-१६ मध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून रु.१.५० लक्ष निधी उपलब्ध करून शाळेची दुरुस्ती करण्यात आली आहे.

निंबळक, जि.सांगली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची झालेली दुरवस्था

(६) ४८५५६ (१८-०५-२०१६). **श्री.अनिल बाबर (खानापूर) :** सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) निंबळक (जि.सांगली) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील भिंतीना गेलेले तडे छतांची कौले फुटली असणे तसेच शाळेच्या इमारतीची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी सदर शाळेची पुनर्बांधणी करण्याबाबत अनेकवेळा जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर शाळेची दुरुस्ती/ पुनर्बांधणी केव्हा करण्यात येणार आहे,

(४) असल्यास, सदर शाळेच्या पुनर्बांधणीकरिता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (३१-०५-२०१८) : (१) व (२) होय.

(३) व (४) सर्व शिक्षा अभियान अंतर्गत निधी उपलब्ध करून सदर शाळेतील वर्गखोली बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात जुनी शिक्षण मंडळे बरखास्त केली असली तरी अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या
जुनी मंडळे कार्यरत असल्याबाबत

(७) ५१६७० (१२-०५-२०१६). श्री.राज पुरोहित (कुलाबा), श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य सरकारने १ एप्रिल, २०१० पासून राज्यात बालाकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ लागू केला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यामुळे राज्यातील शिक्षण मंडळाना त्याआधी लागू असलेले मुंबई प्राथमिक शिक्षण अधिनियम १९४७ व अन्य तीन कायदे शासनाने रद्द केले , त्या ठिकाणची शाळा, मंडळे, स्थानिक समित्या विर्सजित करण्यात आली , त्यांच्या सदस्यांनी आपली पदे रिक्त करावित व महापालिका नगरपालिकांनी नव्याने शिक्षण समिती स्थापन कराव्यात, अशा अध्यादेशही १ जुलै, २०१३ रोजी काढण्यात आला, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाच्या बरखास्तीनंतरही राज्यात बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तसेच नाशिक विभागात अनेक ठिकाणी अद्यापही जुन्याच सदस्यांकडून बेकायदेशीररित्या कामकाज सुरु असुन जुनीच मंडळे बेकायदेशीररित्या कार्यरत असल्याचे दि. १५ फेब्रुवारी, २०१६ वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या संदर्भात शिक्षण आयुक्तांनी (पुणे) दिनांक १६ ऑक्टोबर, २०१४ रोजी २०१३ च्या अध्यादेशानुसार कार्यवाही करण्याचे आदेशित केले होते, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास शासन अध्यादेश असतानाही ही शिक्षणमंडळे सुरु राहण्याची कारणे काय,

(६) असल्यास, या बेकायदेशीर शिक्षण मंडळावर कारवाई करून ती बंद करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात आली आहे ,

(७) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०२-०६-२०१८) : (१) हे खरे आहे.

(२), (३), (४) व (५) दिनांक १६.०६.२०१४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या, मुंबई शहर प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण, हैद्राबाद सक्तीचे प्राथमिक शिक्षण व मध्यप्रदेश प्राथमिक शिक्षण (निरसन) अधिनियम, २०१३, अन्वये शाळा मंडळे, स्थानिक समित्या किंवा

इतर कोणत्याही समित्या किंवा मंडळे त्यांचा संबंधीत पदावधी समाप्त झाल्यानंतर विसर्जित होतील आणि सदस्य आपली पदे रिक्त करतील तसेच, अशी शाळा मंडळे, स्थानिक समित्या किंवा इतर कोणत्याही समित्या किंवा मंडळे ही स्थानिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली काम करतील अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यानुषंगाने, ज्या शिक्षण मंडळाचा पदावधी समाप्त झालेला नाही अशी मंडळे पदावधी संपेपर्यंत कार्यरत होती. तथापि, सदर शिक्षण मंडळाचा पदावधी समाप्त झाल्यानंतर संबंधित शिक्षण मंडळे विसर्जित झाली आहेत.

(६) व (७) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील १७ महाविद्यालयांनी ४० टक्के फी वाढ करण्याचे प्रस्ताव दाखल केले असल्याबाबत

(८) ५५७५२ (२६-०९-२०१६). श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकरावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि बायफोकल शाखांतील अभ्यासक्रमांची फी वाढ करण्यासंदर्भात मुंबईतील १७ महाविद्यालयांनी ४० टक्के फी वाढ करण्याचे प्रस्ताव दाखल केले असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, येत्या शैक्षणिक वर्षात विनाअनुदानित तुकड्यांतील प्रवेश आवाक्याबाहेर जाणार असल्याने विद्यार्थी तसेच पालकांची गैरसोय होणार आहे, हे लक्षात घेता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०२-०६-२०१८) : (१) अंशतः खरे आहे.

मुंबई महानगर क्षेत्रातील १४ कनिष्ठ महाविद्यालयांनी इ.११ वी च्या विज्ञान, वाणिज्य व द्विलक्षी (बायफोकल)या शाखातील अभ्यासक्रमांच्या फी मध्ये वाढ केली आहे.

(२) सन २०१६-१७ च्या इयत्त ११ वी मध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया माहितीपुस्तिकेत कनिष्ठ महाविद्यालयाच्या पुढे अनुदानित / कायम विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित असे प्रकार नोंदविण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांची फी व मागील वर्षाचा कटऑफ दर्शविण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष २०१६-१७ करिता इयत्ता ११ वी चे प्रवेश विद्यार्थ्यांने स्वतः कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम देवून ऑनलाईन पध्दतीने प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी तसेच पालकांची गैरसोय होणार नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील खाजगी शाळा गणवेश, वह्या-पुस्तकांच्या नावाखाली
आर्थिक फसवणूक करित असल्याबाबत**

- (९) ५८४०९ (२६-०९-२०१६). श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम), श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) राज्यातील खाजगी शाळा गणवेश, वह्या-पुस्तकांच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करित असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत मा. उच्च न्यायालयाने सन २००३ मध्ये कोणत्याही शाळेला पालकांना एकाच पुरवठादार किंवा दुकानदारांकडूनच गणवेश, बुट, पुस्तके-वह्या आदी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही,असे आदेश दिले होते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, न्यायालयाच्या आदेशावरून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आदेश काढूनही गेल्या १३ वर्षांपासून सदर आदेशाची अंमलबजावणीच करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर आदेशाची अंमलबजावणी न करणा-या शाळांवर शासनाने कोणती कारवाई केली अथवा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. विनोद तावडे (०२-०६-२०१८) : (१) हे खरे नाही.
- (२) हे खरे आहे.
- (३) हे खरे नाही.
- (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

शाहुवाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची झालेली दुरवस्था

- (१०) ५८५२८ (२२-०८-२०१६). श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहुवाडी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) शाहुवाडी तालुक्यात एकूण २७४ प्राथमिक शाळा आहेत हे खरे आहे काय,
- (२) असल्यास अनेक शाळांची इमारत, मुलींसाठी स्वतंत्र शौचालय, वीज, संरक्षक भिंती, तसेच खेळाची मैदाने इ.प्राथमिक सोयी सुविधां उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास सदर असुविधांमुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास सदर जिल्हापरिषदेच्या प्राथमिक शाळा सोयी सुविधायुक्त करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१६-०६-२०१८) : (१) होय.

(२) अंशतः खरे आहे.

शाहूवाडी तालुक्यातील जि.प.च्या ४ शाळांना स्वतःच्या इमारती नाहीत व २ शाळांमध्ये मुर्लीसाठी स्वतंत्र शौचालये उपलब्ध नाहीत. ४८ शाळांमध्ये वीजजोडणी नाही. जि.प.च्या बहुतांश सर्व शाळांमध्ये खेळाची मैदाने उपलब्ध आहेत.

(३) अंशतः खरे आहे.

(४) जिल्हा परिषद शाळांमध्ये जिल्हा नियोजन समिती व सर्वशिक्षा अभियानांतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीतून टप्प्याटप्प्याने आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**क्रीडा स्पर्धांचे आयोजन करताना जिल्हा, विभागीय व राज्य स्तरावरील
स्पर्धा आयोजित करण्याच्या दिलेल्या सूचना**

(११) ६०१७९ (२२-०९-२०१६). श्री.अजित पवार (बारामती), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) क्रीडा स्पर्धांचे आयोजन करताना जिल्हा, विभागीय व राज्य स्तरावरील स्पर्धा आयोजित करणेबाबत सूचना देणारा शासन निर्णय दिनांक २१ एप्रिल, २०१५ रोजी वा त्यासुमारास क्रीडा विभागाने निर्गमित केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, भारतीय ऑलिम्पिक संघटनेशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सदस्य असलेल्या राज्यातील सर्व क्रीडा संघटनांमार्फत जिल्हा व राज्य स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्यात येत असून, त्यांच्यामार्फत विभागीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येत नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, विभागीय स्पर्धांचे आयोजन करण्याबाबतच्या शासन निर्णयामुळे राज्य क्रीडा संघटनांना अडचणी येत असून, त्यांना विभागीय स्पर्धा आयोजित करणे शक्य होत नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, विभागीय स्पर्धांचे आयोजन करण्याची बंधनकारक अट रद्द करण्याच्या क्रीडा संघटनांच्या मागणीबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला आहे वा घेण्यात येत आहे,

(५) नसल्यास विलंबाची कारणे काय आहे ?

श्री. विनोद तावडे (१३-०६-२०१८) : (१) होय. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट होणा-या राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव २५ गुण देण्याबाबतच्या सुधारीत कार्यपध्दतीबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि.२१ एप्रिल,२०१५ शासन निर्णयान्वये सूचना देण्यात आल्या आहेत.

(२), (३) व (४) क्रीडा संघटनांना विभागीय स्तरावर क्रीडा स्पर्धा आयोजन करणे बंधनकारक करण्याबाबत प्राप्त निवेदनांच्या अनुषंगाने, सर्वकष धोरण ठरविण्यासाठी, तपासणी करून प्रस्ताव, आयुक्त क्रीडा व युवकसेवा यांच्याकडून प्राप्त करून घेण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील शिक्षण विभागातील विविध संवर्गातील शिक्षकांची पदे रिक्त असल्याबाबत

(१२) ६०६९९ (२२-०८-२०१६). श्री.राहूल कुल (दोंड), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.महेश (दादा) लांडगे (भोसरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात एकूण मंजूर पदांपैकी शिक्षकांची सुमारे ५० हजार पदे माहे फेब्रुवारी, २०१६ अखेर रिक्त असून, ही पदे नविन संचमान्यतेनुसार होत असली तरी १३ हजार शाळा मुख्याध्यापकांविना सुरु असल्याची बाब राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच (जिल्हा पुणे) पंचायत समिती दोंड मधील शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख, शिक्षक व इतर अशा विविध संवर्गातील मंजूर पदांपैकी ८६ पदे रिक्त आहेत, हे ही ही खरे आहे.

(३) असल्यास, सदर रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत, तसेच सदर पदे कॅव्हापर्यंत भरण्याचे शासनाचे नियोजन आहे ?

श्री. विनोद तावडे (०७-०६-२०१८) : (१) व (२) अंशतः खरे आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्राथमिक शाळातील प्राथमिक पदवीधर शिक्षकांची १५,८०७ व अपदवीधर प्राथमिक शिक्षकांची ४,९९६ अशी एकूण २०,८०३ पदे रिक्त आहेत (त्यापैकी मुख्यापकांची १३३१ पदे रिक्त आहेत). तथापि ज्या शाळेमध्ये मुख्याध्यापकाचे पद रिक्त आहे त्या शाळेतील ज्येष्ठतम शिक्षकास मुख्याध्यापकांचा प्रभार देण्याची तरतूद असून त्याप्रमाणे कार्यवाही केली जाते व पंचायत समिती दोंड, जि.पुणे येथे मंजूर पदे १०५८ असून कार्यरत पदांची संख्या ९६१ असल्याने ९७ पदे रिक्त आहे.

(३) व (४) शिक्षकांची रिक्त पदे भरणेबाबत शासन निर्णय दिनांक २३ जून २०१७ नुसार कार्यवाही सुरु आहे.

सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने व वादळी वाऱ्यामुळे शाळांची झालेली दुरवस्था

(१३) ६०९६१ (२४-०८-२०१६). श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.संग्राम थोपटे (भोर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने व वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी शाळांवरील पत्रे उडून गेल्याने निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच असे प्रकार घडत असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने उक्त प्रकरणी चौकशी केली आहे काय व त्यानुसार निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या संबंधितावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१६-०६-२०१८) : (१) अंशतः खरे आहे.

सातारा जिल्ह्यात वळीव पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे कोरेगाव तालुक्यातील पिंपरी, विखळे या गावातील २ शाळा इमारतींवरील जूने पत्रे व माण तालुक्यातील भालवडी गावातील १ शाळेवरील जुने पत्रे उडून गेले आहेत.

- (२) सदरील शाळांच्या दुरुस्तीची कामे नव्याने झालेली नसल्याने ती निकृष्ट दर्जाची झाली आहेत अशी बाब नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

दिवगडे (ता.पन्हाळा जि.कोल्हापूर) येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीची झालेली दुरवस्था

(१४) ६७१८६ (०५-०१-२०१७). श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहूवाडी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) दिवगडे (ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर) येथील प्राथमिक शाळेने राजर्षी शाहू अभियानात अव्वल क्रमांक पटकावला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर शाळेतील खोल्यांची अवस्था दयनीय असून छप्पर मोडून पडले आहे तर काही भिंतीना तडे गेले तसेच काही भिंती कोसळल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास सदर शाळेतील कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास दिवगडे ता.पन्हाळा येथील प्राथमिक शाळेची नवीन इमारत बांधण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१६-०६-२०१८) : (१) होय.

(२) नाही.

(३) नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष (जि.जळगाव) हे मुख्याध्यापक,
उपमुख्याध्यापिकां सह अन्य शिक्षकांना अपमानास्पद वागणूक देत असल्याबाबत

(१५) ६९०७९ (२७-०१-२०१७). श्री.सरदार तारासिंह (मुलुंड) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जळगाव शहरातील ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिकां सह अन्य शिक्षकांना अपमानास्पद वागणूक देत असल्याबाबत दिनांक १२ सप्टेंबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास शिक्षण मंत्री जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ६० ते ४० शिक्षकांनी शिक्षण मंत्र्यांकडे लेखी तक्रार केल्यानंतर या तक्रारीची तातडीने दखल घेऊन संस्थांचालकांची सर्वकष चौकशी करण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी उपसंचालकांना दिले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ६० ते ७० शिक्षकांनी या शिक्षण संस्थांचालकां विरोधात स्थानिक गुन्हे शाखा यांचेकडे व मा.शिक्षण मंत्री यांना दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रमुख बाबी कोणत्या तसेच शिक्षकांच्या तक्रारीनुसार शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण संस्थांचालकांची चौकशी पूर्ण केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत, त्यामध्ये दोषी आढळलेल्या व्यक्तींविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२५-०५-२०१८) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) सदर प्रकरणी चौकशी करण्यात आली असून ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी जळगाव संचालित रावसाहेब रुपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पेठ, जि. जळगांव या शाळेवर दिनांक १५.११.२०१७ रोजीच्या आदेशान्वये प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**उल्हासनगर (जि.ठाणे) येथील नागरिकांना उल्हासनदीच्या
दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याबाबत**

(१६) ७६५७६ (२०-०४-२०१७). श्रीमती ज्योती कलानी (उल्हासनगर) : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) उल्हासनगर (जि.ठाणे) येथील उल्हासनदीमध्ये खेमानी नाला आणि म्हारळ डम्पिंग ग्राउंडचे दुषित पाणी शुद्धीकरण प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडण्यात येत असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत राष्ट्रीय अभियांत्रिकी अनुसंधान संस्थाननेही उद्योगधंद्यातील दुषित पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करूनच ते नदीपात्रात सोडण्यात यावे असे आपल्या अंतिम अहवालात नमूद केले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, खेमाणी नाल्यामध्ये येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता संयंत्रणा बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे काय,
- (४) असल्यास, उक्त नदीमधून कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी व मिरा भाईंदर या महानगरपालिका क्षेत्रातील लाखो नागरिकांना पाणी पुरवठा होत असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून संबंधित विभागांनी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम (०५-०६-२०१८) : (१) हे अंशतः खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) नाही.

(४) याबाबत कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी व मिरा भाईंदर या महानगरपालिकांना सांडपाणी संयंत्रणा बसविण्याकरिता तसेच नागरी घन कचरा व व्यवस्थापनाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत वेळोवेळी निर्देश देण्यात आले आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**इंग्रजी शाळांमध्ये (जि.हिंगोली)आरटीई प्रवेशाबाबतचा गत ३ वर्षांचा
शुल्क परतावा थकित असल्याबाबत**

(१७) ९७०१५ (२९-१२-२०१७). डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अमर काळे (आर्वी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) इंग्रजी शाळांमध्ये (जि.हिंगोली) आरटीई प्रवेशाबाबतचा गत ३ वर्षांचा १ कोटी शुल्क परतावा थकित असल्याचे माहे सप्टेंबर-२०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, त्यामुळे येथील गरीब विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेश मिळणे अडचणीचे ठरणार आहे हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय असल्यास, या योजनेतर्गत सहभागी इंग्रजी शाळांचा थकीत शुल्क परतावा देण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०६-०६-२०१८) : (१) अंशतः खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) सन २०१६-१७ पर्यंतचा रु.१,६६,८९,४६९/- इतका निधी एकूण ३२ पात्र शाळांना वितरीत करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुस्लीम समाजाच्या आरक्षणाच्या स्थगितीबाबत उच्च न्यायालयात अपील करण्याबाबत

(१८) ९८५३० (१०-०१-२०१८). श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य) : सन्माननीय अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाला मा.उच्च न्यायालयात दिलेल्या स्थगितीबाबत राज्यशासनाकडून सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले त्याप्रमाणे मुस्लीम समाजाच्या शैक्षणिक आरक्षण वगळता इतर आरक्षणाला उच्च न्यायालयात दिलेल्या स्थगितीबाबत शासनाने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले आले आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप अपील दाखल करण्यात आले नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२५-०५-२०१८) : (१) नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

भिवंडी (जि.ठाणे) महानगरपालिका शिक्षण विभागाच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांना गणवेश अनुदान मिळाले नसल्याबाबत

(१९) ९९०५३ (३०-१२-२०१७). श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भिवंडी-निजामपूर (जि.ठाणे) महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाकडून चालविण्यात येणाऱ्या १०२ शाळांमध्ये शिकत असलेल्या सुमारे २८ हजार मागास, आर्थिक दुर्बल आणि उपेक्षित घटकातील गोर-गरिब मुलांना अर्ध शैक्षणिक वर्ष संपत आले तरी गणवेशाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आल्याची बाब माहे ऑक्टोबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी १ कोटी १२ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, गणवेशाची रक्कम थेट सदर विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करणे आवश्यक असताना २८ हजार शाळांमधील विद्यार्थ्यांच्या खात्यावर सदरचे अनुदान जमा झाले नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले, त्यानुसार विद्यार्थ्यांना तातडीने गणवेश देण्याच्या दृष्टीने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०५-०६-२०१८) : (१), (२) व (३) हे खरे आहे.

(४) सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या Zero Balance वर बँक खाते उघडण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही सुरु आहे. तसेच, बँक खाती नसलेल्या राज्यातील उर्वरित विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळण्याच्या दृष्टीने थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याच्या (DBT) योजनेतून सूट देण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात खाजगी क्लासेसच्या मनमानी कारभारावर नियंत्रण ठेवण्याबाबत.

(२०) १९४५८ (२९-१२-२०१७). प्रा.(श्रीमती) मेधा कुलकर्णी (कोथरुड), अॅड.भीमराव धोंडे (आष्टी), श्री.सुनिल शिंदे (वरळी), श्री.संतोष दानवे (भोकरदन) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात खाजगी क्लासेसची संस्कृती मोठ्याप्रमाणावर वाढत असून शिक्षण व्यवस्थेसमोर समांतर अशी खाजगी शिक्षण व्यवस्था उभी राहत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१७ रोजी वा त्या दरम्यान निदर्शनास आले हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने गत १५ वर्षांपूर्वी खाजगी क्लासेसच्या मनमानी कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी धोरण जाहीर केले असून नियमावली प्रमाणे काही अटीही घातल्या होत्या व नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडाची तरतूदही उक्त धोरणात नमूद केली होती, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या निर्णयाविरोधात क्लासेस चालकांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेवर मा.न्यायालयाने या निर्णयास स्थगिती दिल्यानंतर शासनाने समिती नेमून समितीने अहवाल देखील सादर केला होता, मात्र त्यानंतर पुढे काहीच निर्णय झाला नसल्याचेही खरे आहे काय,

(४) असल्यास, शासनाने उक्त खाजगी क्लासेसवर निर्बंध घालण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१६-०४-२०१८) : (१), (२), (३) व (४) राज्यातील खाजगी शिकवणी वर्गावर नियंत्रणाकरीता अधिनियम तयार करण्याच्या अनुषंगाने विधेयकाचा मसूदा तयार करण्याच्या अनुषंगाने विधेयकाचा मसूदा तयार करण्यासाठी दि.०४/०१/२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये आयुक्त (शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समितीच्या बैठका झाल्या असून मसूदा तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राजूर (ता.अकोले, जि.अहमदनगर) येथील श्री स्वामी समर्थ शिक्षण सेवा
संस्थेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत**

(२१) १९५६८ (२९-१२-२०१७). श्री.वैभव पिचड (अकोले) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राजूर (ता.अकोले, जि.अहमदनगर) येथील श्री स्वामी समर्थ शिक्षण सेवा या संस्थेतील सचिव तसेच मुख्याध्यापिका शासनाची फसवणूक करून अनुदान घेत असल्याबाबतच्या लेखी तक्रारी स्थानिक लोकप्रतिनिधीनी तसेच जनतेनी मा.शालेय शिक्षण मंत्री, तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडे गत सहा महिन्यांपासून तसेच दिनांक ११ जुलै, २०१७ रोजी वा त्यासुमारास केल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) तसेच उक्त जिल्हयातील श्री स्वामी समर्थ सेवा संस्थेचे स्वयंघोषित सचिव श्री.शांताराम लक्ष्मण काळे यांना धर्मादाय आयुक्त कार्यालयाने संस्थेचे सचिव म्हणून नियुक्त केले नसुनही श्री.काळे यांनी आपल्या अधिकारात तसेच शासनाची पूर्व परवानगी न घेता पत्नी श्रीमती मंजुषा काळे यांची उक्त संस्थेत इंग्लिश मिडीयम स्कुलच्या मुख्याध्यापिका म्हणून नियमबाहय नियुक्ती केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, श्री व श्रीमती काळे यांनी व्यायाम शाळेसाठी साहित्य खरेदी करणे, अनुसुचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा न करता त्या रक्कमेचा अपहार करणे, शाळेच्या क्रिडागणाची दुरुस्ती व समपातळी न करता त्यासाठी झालेला अवैध खर्च केल्याचे दाखविणे आदि स्वरुपाचे गैरव्यवहार केले आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, शासनाने या प्रकरणी चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यात काय आढळून आले व त्यानुसार याबाबत संबंधित दोषी व्यक्तींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२८-०५-२०१८) : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) हे खरे नाही. शिष्यवृत्तीच्या रकमेचे संबंधित विद्यार्थ्यांना वाटप झाले आहे. तसेच, शाळेचे क्रीडांगण दुरुस्ती व समपातळी या कामाचे लेखापरीक्षण झाले असून निधीच्या विनियोगाचे प्रमाणपत्र आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील खाजगी शिकवण्यांना निर्बंध घालण्यासाठी नियमन करण्याचा
शासनाने घेतलेला निर्णय**

(२२) १०४९९३ (०६-०४-२०१८). श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर), श्री.मोहन फड (पाथरी), श्री.विनायकराव जाधव-पाटील (अहमदपूर), श्री.शिरीषदादा चौधरी (अमळनेर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य शासनाने खाजगी शिकवणी वर्गांच्या नियंत्रणासाठी कायदा करण्याचा निर्णय घेतला असून खाजगी शिकवण्यांना निर्बंध घालण्यासाठी नियमन करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानुसार त्याबाबतचा मसुदा तयार करण्यात आल्याचे माहे जानेवारी २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, प्रस्तावित मसुद्यातील अनेक नियम शिथिल होणार असल्याचे ही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, ज्या उद्देशाने खाजगी शिकवण्यावर निर्बंध घेण्यासाठी शासनाने निर्णय घेतला होता परंतु नियम शिथिल होणार असल्यामुळे त्याचा फायदा शिकवणी चालवणाऱ्यांनाच होणार आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यात काय आढळून आले व त्यानुसार खाजगी शिकवणी चालकांवर अधिकाधिक निर्बंध व विद्यार्थी पालकांची होणारी लूट थांबवण्याकरिता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची काय कारणे आहेत ?

श्री. विनोद तावडे (२५-०५-२०१८) : (१) अंशतः खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) हे खरे नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**औरंगाबाद जिल्हयातील मदरशांची तपासणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
पथकाकडून करण्यात आल्याबाबत**

(२३) १०५०१५ (०५-०४-२०१८). श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद जिल्हयातील मदरशांनी अनुदान घेवून सोयी न देणा-या व आर्थिक अनियमितता करणा-या मदरसा संदर्भात दिलेल्या आदेशान्वये किती मदरशांवर कारवाई करण्यात आली,

(२) असल्यास, बंद मदरसे व निधीचा गैरवापर केलेल्या एकूण किती मदरसांवर गुन्हे दाखल करून अनुदान वसूल करण्यात आले आहे,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यात काय आढळून आले व त्यानुसार निधीचा गैरवापर करणाऱ्या मदरसांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२५-०५-२०१८) : (१), (२) आणि (३) २०१४-१५ व २०१५-१६ या वर्षातील औरंगाबाद जिल्हयातील अनुदान प्राप्त २४६ मदरसांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये १२५ मदरसा चालू व सुस्थितीत आढळून आल्या व १२१ मदरसा ह्या बंद, दिलेल्या पत्यावर आढळून न आलेल्या व अनुदानाचे विनियोजन व्यवस्थित न केलेल्या आढळून आल्या. बंद मदरसे व निधीचा गैरवापर केलेल्या १२१ मदरसाचालकांना अनुदान परत केले नाही म्हणुन त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत. त्यापैकी १५ मदरसा चालकांनी अनुदान परत केले आहे. उर्वरित सर्व मदरसा चालकांनी सदर आदेशाविरुद्ध मा. उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केलेल्या आहेत. सदर रिट याचिकांत मा. उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये असे आदेश पारित केल्यामुळे गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही मा. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**रायपूर (ता.हिंणगा) येथे वेणानदीच्या किना-यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने शेत मालकाची
कोणतीही परवानगी न घेता शेतात पाण्याची टाकी उभारल्याबाबत**

(२४) १०५२३७ (१४-०४-२०१८). श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रायपूर (जि.नागपूर, ता.हिंणगा) येथे वेणानदीच्या किना-यावर सचिन आनंद मुकेवार यांच्या शेतात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कोणतीही परवानगी न घेता निलडोह-डिगडोह ग्रामपंचायतीसाठी मार्च १९९८ मध्ये वा त्यादरम्यान पाण्याची टाकी उभारली हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, जमिन मालकाने वारंवार प्राधिकरण, विशेष भूअर्जन अधिकारी (जि.प.) जिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिका-यांशी पत्रव्यवहार केला होता, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रश्न भाग १ व २ बाबत चौकशी करण्यात आली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने दोषी आढळणा-या व्यक्तींवर शासनाने काय कारवाई केली वा करण्यात येणार आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (०२-०६-२०१८) : (१) हे खरे नाही.

(२), (३), (४) व (५) सदर जमिन भूमापन क्र. ४८/१ ही सन १९९० पूर्वी श्री. मनोहर मेंडजोगे यांचे मालकीची होती. सदर जमिनीचा काही भाग श्री. सचिन मुकेवार यांनी खरेदी केला. त्यानुसार, जमिनीचे भूमापन क्र. ४८/१ व ४८/२ असे दोन भाग पडले.

विहीरीचे बांधकाम करण्यापूर्वी प्रस्तावित जागा ७/१२ प्रमाणे श्री. मनोहर मेंडजोगे यांच्या मालकीची असल्याने, सदर जागेवर विहीरीचे बांधकाम करण्याबाबत त्यांनी संमतीपत्र दिले.

तथापि, निलडोह-डिगडोह पाणी पुरवठा योजनेतील विहीरीचे बांधकामाची जागा भूमापन क्र. ४८/२ मध्ये येत असल्याने, श्री. मुकेवार यांचेकडून संमतीपत्र प्राप्त करून घेण्यात आले असून, भूसंपादनाचा सुधारीत प्रस्ताव जिल्हाधिकारी, (भूसंपादन) नागपूर यांचेकडे सादर करण्यात आला.

त्यानुसार, उपअधिक्षक, भूमी अभिलेख, हिंगणा यांचेमार्फत जागेची संयुक्त मोजणी करण्यात आली असून, सदर अहवाल मुल्यांकनासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) कान्होली नाला प्रकल्प यांचेकडे सादर करण्यात आला आहे. मुल्यांकनाची कार्यवाही झाल्यावर जमिन मालकास जमिनीचा मोबदला देण्याची कार्यवाही करण्यात येईल.

मालेगांव, (जि.नाशिक) तालुक्यातील अन्न व नागरी विभागाचे अधिकारी व परवानाधारक

रॉकेल दुकानदार यांनी रॉकेल वितरणात केलेला गैरव्यवहार

(२५) १०५५६६ (१४-०४-२०१८). श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.भारत भालके (पंढरपूर), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.नसीम खान (चांदिवली) : सन्माननीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालेगांव तालुका, जि.नाशिक या शहरातील ७० टक्के नागरिक दारिद्री रेषेखालील असून शासनाच्या नियमानुसार एका व्यक्तीला दोन लिटर, दोन व्यक्तीला तीन लिटर, तीन व्यक्तीला चार लिटर व चार व्यक्तीपेक्षा जास्त असलेल्या व्यक्तींना चार लिटर अशा प्रमाणे

रॉकेलचे वितरण करावे असा शासनाचा नियम आहे परंतू मालेगांव येथे स्थानिक अन्न व नागरी विभागाचे अधिकारी व परवानाधारक रॉकेल दुकानदार यांच्या संगनमताने प्रती कार्डधारकांस फक्त एक लिटर रॉकेल वाटप करण्यात येत असल्याचे माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, प्रश्न भाग १ मुळे दारिद्र्य रेषेखालील नागरिकांची गैरसोय होत आहे यामागे रॉकेल कमी प्रमाणात वाटपामध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार होत आहे हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास त्यानुसार दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (२५-०५-२०१८) : (१), (२) व (३) मालेगाव शहर कार्यक्षेत्रात माहे डिसेंबर, २०१७ मध्ये करण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये केरोसिन वितरणात दोषी आढळलेल्या ४ परवानाधारकांचे परवाने रद्द करण्यात आले असून ४ परवानाधारकांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच १ परवानाधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विहित परिमाणानुसार केरोसिन वितरण न करणाऱ्या ३६ केरोसिन परवानाधारकां कडून खुलासे मागविण्यात आले असून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

मालेगाव शहर कार्यक्षेत्रातील पात्र लाभार्थ्यांना विहित परिमाणानुसार केरोसिन वितरण करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मौजे उटंबर कोळीवाडा (ता.दापोली, जि.रत्नागिरी) नळपाणी पुरवठा योजनेबाबत

(२६) १०७८९२ (१४-०४-२०१८). श्री.अशोक पाटील (भांडूप पश्चिम) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे उटंबर कोळीवाडा, (ता.दापोली, जि.रत्नागिरी) नळपाणी पुरवठा योजनेला सन २०१७-१८ च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल आराखड्यामध्ये समावेश करून उक्त कामाच्या निविदा ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत मुख्य कार्यकारी अधिका-यांनी मागविल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले,

(३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

श्री. बबनराव लोणीकर (०४-०६-२०१८) : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून दिनांक १०.०३.२०१८ पर्यंत निधी उपलब्ध झालेला नसल्यामुळे निविदा उघडण्यात आल्या नव्हत्या. निधी उपलब्ध झाल्यावर दिनांक १९.०३.२०१८ रोजी निविदा उघडण्यात येऊन दिनांक ३१.०३.२०१८ रोजी सदर कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.

कोल्हापूर विभागीय क्रीडा संकुलात सिंथेटिक ट्रॅक नसलेबाबत

(२७) १०८७५३ (०६-०४-२०१८). श्री.चंद्रदीप नरके (करवीर), श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहूवाडी), श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात सिंथेटिक ट्रॅक नसल्याने अॅथलेटिक्स पटूंना सराव करण्याकरीता अडचणी येत असल्याचे माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच उपरोक्त ठिकाणी ट्रॅकची तरतूद असतानाही त्याकरीता आलेला निधी संकुलातच शूटींग रॅजसाठी वापरला, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच शासनाने सन २०१४ मध्ये कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी विद्यापीठात बनविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुमारे ५ कोटी रुपयांचे सिंथेटिक ट्रॅकची दुरुवस्था झाली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) तसेच उक्त विद्यापीठात साकारलेला ट्रॅक सर्वासाठी खुला असल्याचे सांगण्यात येऊनही त्याकरीता प्रती खेळांङ्कडून ६०५ रुपये शुल्क आकारले जात असल्याचे तसेच सदर ट्रॅकसाठी व्यवस्थापक नसल्याने खेळांङ्कना नेहमीच अडचणीचा सामना करावा लागत आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१३-०६-२०१८) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे आहे.

जिल्हाधिकारी तथा कार्याध्यक्ष, विभागीय क्रीडा संकुल समिती, कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली दिनांक १६ डिसेंबर, २०१० व ५ मे, २०११ रोजी संपन्न झालेल्या संकुल समितीच्या बैठकीत शिवाजी विद्यापीठात भविष्यात सिंथेटिक ट्रॅक होणार असल्याने त्याऐवजी मातीचा ट्रॅक करण्यात यावा आणि त्यातील बचत होणाऱ्या निधीतून १० मी., २५ मी. व ५० मी. अशी अत्याधुनिक शूटींग रॅज उभारणी करावी असा निर्णय घेण्यात आल्याने त्यानुसार ४०० मी. मातीचा धावनमार्ग तयार केला असून १० मी., २५ मी. व ५० मी. अशी अत्याधुनिक शूटींग रॅजची उभारणी केली आहे.

(३) व (४) हे खरे नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील प्रलंबित क्रीडा संकुलांची कामे सुरु करणेबाबत

(२८) १०८७७२ (०६-०४-२०१८). श्री.शंभुराज देसाई (पाटण) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील तसेच शैक्षणिक संकुलांच्या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थीनीच्या क्रीडा क्षेत्रातील सोयीकरिता तालुका क्रीडा संकुलांची उभारणी करण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घोषित केला असून अद्याप अनेक क्रीडा संकुलांची कामे प्रलंबित आहेत, हे ही खरे आहे काय,
- (२) असल्यास दौलतनगर (ता.पाटण, जि.सातारा) याठिकाणी तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नावाने शैक्षणिक संकुल नावारुपास आले असून तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असणा-या या शैक्षणिक संकुलात क्रीडा संकुल उभारण्यास राज्याच्या क्रीडा विभागाने तात्काळ मान्यता देऊन निधी उपलब्ध करू द्यावा या करिता मा.क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांचेकडे सातारा जिल्हा क्रीडा विभागाकडील सविस्तर प्रस्तावासह स्थानिक लोकप्रतिनिधीनी दिनांक २६ डिसेंबर, २०१४ व दिनांक ३ जून, २०१५ रोजी पत्रव्यवहार केला होता हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, तसेच याबाबतची सद्यस्थिती काय आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०७-०६-२०१८) : (१) हे खरे नाही.

राज्यात तालुका क्रीडा संकुल उभारणीसाठी ज्याठिकाणी शैक्षणिक संकुले आहेत अशा शैक्षणिक संकुलाच्या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थीनीच्या क्रीडा क्षेत्रातील सोयीकरिता तालुका क्रीडा संकुल उभारणी करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला नाही. परंतु जर एखाद्या तालुका क्रीडा संकुल उभारणीसाठी शासकीय जागा उपलब्ध होत नसेल तर खाजगी व्यक्ती / संस्था यांच्याशी सामंज्यस करार करून जागा प्राप्त करून घेण्यात येते.

(२) हे खरे आहे.

(३) पाटण तालुका क्रीडा संकुल उभारणीकरिता कै.लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि., दौलतनगर, ता.पाटण, जि.सातारा यांच्या मालकीची मौ.चोपदारवाडी, ता.पाटण येथील १ हे. ९८ आर जागा बक्षीसपत्र म्हणून देण्याची सहमती संबंधितांनी दिनांक २७ जुलै, २०१७ च्या पत्रान्वये जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा यांना दिली होती, त्यानुसार संकुल समितीच्या दिनांक १४ ऑगस्ट, २०१७ रोजीच्या बैठकीत सदर जागा उपलब्ध करण्याचे ठरले होते. तथापि, संकुल समितीच्या दिनांक ०१ मे, २०१८ रोजीच्या बैठकीत आमदार तथा अध्यक्ष, तालुका क्रीडा संकुल समिती, पाटण यांनी तालुका क्रीडा संकुल, पाटण हे बाळासाहेब देसाई फाऊंडेशन, दौलतनगर यांचे मालकीच्या मौ.मरळी येथील १४९/१, २, ३ या जागेवर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे जागा उपलब्ध करून घेणेबाबत संकुल समितीमार्फत कार्यवाही करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**म्हावशी (ता.पाटण, जि.सातारा) येथील जलस्वराज योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या
नळ पाणी पुरवठा योजनेच्या प्रलंबित व निकृष्ट कामाबाबत**

(२९) १०८७९१ (१९-०४-२०१८). श्री.शंभूराज देसाई (पाटण) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे म्हावशी (ता.पाटण, जि. सातारा) येथे कोयना नदीकाठी जलस्वराज्य योजने अंतर्गत नवीन इंटेक विहीर खोदाई व जलशुध्दीकरण यंत्रणेसह नवीन नळ पाणी पुरवठा मंजूर करण्यात आली होती, हे खरे आहे काय ,

(२) असल्यास, सदर योजनेच्या कामामध्ये कोयना नदीकाठावर नवीन इंटेक विहीरीची खोदाई करून विहीरीवरून नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणेचे काम अंतर्भूत असताना संबंधीत ठेकेदाराकडून नवीन विहीर खोदाई न करता कोयना नदीमध्ये चर काढून जुन्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहीरीमध्ये पाणी घेण्यात येऊन जुन्या विहीरीवरूनच सध्या पाणी पुरवठा करण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त ठिकाणी जलशुध्दीकरण यंत्रणा बसविली गेली नसल्याने व गावातील सांडपाणी तसेच ओढ्याचे पाणी जुन्या विहीरीत जात असल्याने गावातील ग्रामस्थांना अशुध्द पाण्याचा पुरवठा होत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर योजनेच्या देखभाल दुरुस्ती खर्चाची सविस्तर माहिती ग्रामस्थांनी संबंधितांकडे दिनांक १६ नोव्हेंबर, २०१२ रोजी वा त्यासुमारास माहितीच्या अधिकाराखाली लेखी अर्जाव्दारे मागविली असता उक्त माहिती मिळाली नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, सदरच्या मंजूर झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी होणेबाबतची मागणी संबंधित गावातील ग्रामस्थांनी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांचेकडे दिनांक २९ मार्च, २०१५ रोजी वा त्यासुमारास लेखी पत्राव्दारे केली होती, हे ही खरे आहे काय,

(६) असल्यास याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (०१-०६-२०१८) : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

मौजे म्हावशी (ता.पाटण, जि. सातारा) येथे जलस्वराज्य योजने अंतर्गत मंजूर योजनेमध्ये नवीन विहीरीची (जॅक वेल) खोदाई करण्याचे काम अंतर्भूत नव्हते.

मंजूर योजनेप्रमाणे इंटेक वेल व कनेक्टिंग पाईपचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

कोयना नदीमध्ये या योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या इंटेक वेलमधून कनेक्टिंग पाईपद्वारे अस्तित्वातील जुन्या विहीरीमध्ये (जॅक वेल) पाणी घेण्यात येवून गावात सध्या पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

(३) हे खरे नाही.

या योजनेअंतर्गत नवीन जलशुद्धीकरण यंत्रणा बांधण्यात आली आहे व त्यामधून शुध्द पाण्याचा पुरवठा ग्रामस्थांना करण्यात येतो.

(४) हे खरे आहे.

श्री.उत्तम अनंत मोळावडे, म्हावशी या अर्जदाराने माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत दिनांक १६ नोव्हेंबर, २०१२ रोजीच्या अर्जाद्वारे माहिती मागितलेली असून तत्कालीन अध्यक्ष / सचिव, ग्रामीण पाणी पुरवठा समिती, म्हावशी, ता.पाटण, जि.सातारा यांनी अर्जदारास माहिती उपलब्ध करून दिल्याचे उपलब्ध झालेल्या कागदपत्रांवरून दिसून येत नाही.

(५) हे अंशतः खरे आहे.

सदर योजनेच्या कामाबाबत ग्रामस्थांकडून तक्रार प्राप्त झालेली नाही. तथापि, श्री.शंभूराज देसाई, मा.विधानसभा सदस्य यांनी दिनांक २९ मार्च, २०१५ च्या पत्रान्वये या योजनेचे काम अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांचेकडे तक्रार केली आहे.

(६) जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने दिनांक ११ मे, २०१६ च्या पत्रान्वये योजनेच्या कामाची सखोल तपासणी त्रयस्थ तांत्रिक यंत्रणा म्हणून करून घेण्याच्या दृष्टीने कराड अभियांत्रिकी महाविद्यालयाने योजनेची तांत्रिकदृष्ट्या तपासणी केली असून तपासणी अहवालानुसार योजनेचा दर्जा समाधानकारक आहे.

सदर योजना म्हावशी ग्राम पंचायतीकडे हस्तांतरीत करण्यात आली असून सन २०११ पासून ग्राम पंचायतीकडून गावात दैनंदिन पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शुध्द पाणी पुरवठ्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात आले असून त्यातून म्हावशी गावामध्ये पाणी पुरवठा सुरु आहे.

**ता.मालेगांव (जि.नाशिक) तालुक्यातील धान्य वितरण अधिकारी
यांच्या कार्यालयात बोगस कर्मचारी कार्यरत असल्याबाबत**

(३०) १०९९०६ (१५-०४-२०१८). श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य) : सन्माननीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालेगांव (जि.नाशिक) तालुक्यातील धान्य वितरण अधिकारी यांच्या कार्यालयात १३ बोगस खाजगी अधिकारी कार्यरत असल्याने उक्त बेकायदेशीरपणे कामकरणाऱ्या खाजगी कर्मचा-याविरुध्द संबंधिताकडे यापूर्वीच तक्रार अर्ज दिले असून तसेच कार्यालयात लावलेल्या सी.सी.टीव्ही मध्ये बोगस कर्मचारी दिसत असूनही त्यांच्यावर अदयाप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, संबंधित अधिकारी व बोगस कर्मचा-यांना कार्यालयात ठेवून त्यांच्याकडून खाजगी लाभ घेत आहेत याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (११-०६-२०१८) : (१) वित्त विभागाने दिनांक २ जून, २०१५ च्या शासन निर्णयान्वये नवीन पदभरतीवर निर्बंध घातलेले आहेत. वेतनावरील खर्च नियंत्रित करण्याच्या उद्देशाने लिपिक संवर्गीय, तांत्रिक संवर्गाचे काम बाहेरील संस्थेकडून करण्याच्या सूचना दिनांक २९ जून, २०१७ च्या शासन निर्णयान्वये दिलेल्या आहेत. त्यास अनुसरून मालेगाव कार्यक्षेत्रात लिपिक संवर्गीय कामकाजासाठी ११ कर्मचारी बाह्यस्त्रोताद्वारे नियुक्त करण्यात आलेले आहेत. गॅस शोधमोहीम अर्जाची छाननी करणे, आधार तपासणी, शिधापत्रिका ऑनलाईन स्विकारणे, पुरवठा विषयक फॉर्मची छाननी इ. कामकाजासाठी ९ सेतु मधील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच DCS ऑनलाईन शिधापत्रिकेसाठी Innowave कंपनीकडून १ आणि Oasys POS कंपनीकडून १ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वित्त विभागाच्या दिनांक २ फेब्रुवारी, २०१३ च्या परिपत्रकान्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून सदरच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी कुटुंब लाभार्थ्यांना धान्य नियतन कमी मिळाल्याबाबत

(३१) ११०८३४ (२०-०४-२०१८). श्री.ज्ञानराज चौगुले (उमरगा) : सन्माननीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी कुटुंब लाभार्थ्यांचे नियतन संबंधित विभागाद्वारे केलेल्या मागणीनुसार जवळपास ३०% एवढे धान्य केवळ लाभार्थ्यांचे आधार सिडींग कमी प्रमाणात असल्याचे कारण दाखवून माहे ऑक्टोबर २०१७ मध्ये वा त्यादरम्यान कमी देण्यात आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त जिल्ह्यातील लाखो लाभार्थ्यांची दिवाळ सणातही गैरसोय झाली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त शेतकरी कुटुंब लाभार्थ्यांना धान्य देणेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, उमरगा लोहारा यांनी जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांना दिनांक ६ ऑक्टोबर, २०१७ रोजी वा त्या सुमारास लेखी निवेदनाद्वारे कळविले होते, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार संबंधितांवर कोणती कारवाई केली तसेच पात्र लाभार्थ्यांना धान्य मिळण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (०७-०६-२०१८) : (१) व (२) शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांचे आधार सिडींग करून घेण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. सदर सूचनांच्या अनुषंगाने आधार सिडींग झालेल्या शेतकरी लाभार्थ्यांना प्राथम्याने अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असून, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये माहे ऑक्टोबर, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान लाभार्थ्यांची गैरसोय झाली, हे खरे नाही.

(३) होय.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांना मुस्लिम अल्पसंख्यांक
प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्याबाबत**

(३२) १११०५५ (०६-०४-२०१८). डॉ.अनिल बोंडे (मोर्शी) : सन्माननीय अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांना अन्य राज्यातील शिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारे मुस्लिम अल्पसंख्यांक प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात यावे अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा. मुख्यमंत्री यांचेकडे दिनांक ६ जानेवारी, २०१८ रोजी वा त्यासुमारास केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या संदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२५-०५-२०१८) : (१) होय.

(२) दि.२७.०२.२०१८ च्या पत्रान्वये डॉ. अनिल बोंडे, मा. वि.स.स. यांना मा. मंत्री (अ.वि.) यांच्या स्तरावरून कळविण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**सांगली जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडर देण्यासाठी अतिरिक्त
पैशाची आकारणी होत असल्याबाबत**

(३३) १११६७३ (१५-०४-२०१८). श्री.अनिल बाबर (खानापूर), श्रीमती माधुरी मिसाळ (पर्वती), श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्री.अनिल कदम (निफाड) : सन्माननीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांगली जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या मागे २० रुपये अतिरिक्त घेण्यात येत असल्याचे माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे हे खरे आहे काय,

(२) तसेच पुणे शहरातील गॅस सिलिंडर घरपोच देणे गॅस एजन्सींना बंधनकारक असतानाही काही एजन्सींकडून या नियमाचे पालन होत नसल्याचे माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच, नाशिक शहर (जि.नाशिक) येथे घरगुती गॅस सिलेंडर घरपोच देण्याकरीता गॅस वितरण कंपनीने पाठविलेल्या व्यक्ती मार्फत ग्राहकाकडून प्रती सिलेंडर ३० ते ४० रुपये जादा आकारणी केल्याचे माहे फेब्रुवारी, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,
(५) असल्यास, चौकशीनुसार पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (२५-०५-२०१८) : (१), (२) व (३) हे खरे नाही.

(४), (५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

**उत्तर सोलापूर (जि.सोलापूर) तालुक्यातील मोफत व्दारपोच अन्नधान्य वितरणामध्ये
दुकानदारांकडून हमाली वसूल केली गेल्याबाबत**

(३४) १११८५९ (२४-०४-२०१८). श्री.नारायण पाटील (करमाळा) : सन्माननीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उत्तर सोलापूर (जि.सोलापूर) तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकानदारांना मोफत व्दारपोच अन्नधान्य वितरणाबाबतचा शासन निर्णय असतांना माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान धान्य दुकानात उतरविण्यासाठी दुकानदारांकडून हमाली वसूल केली गेल्याबाबतच्या तक्रारी दुकानदारांनी निवेदनाद्वारे तहसिलदार आणि जिल्हा पुरवठा अधिका-यांकडे केल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त ठिकाणी अन्न धान्य वाहतूक करणा-या रमेश पी. शहा, मेसर्स क्रिएटीव्ह कन्झ्युमर्स को. सोसायटी लि., मुंबई यांनी दुकानदारांकडून हमाली घेतली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (०४-०६-२०१८) : (१) उत्तर सोलापूर, मोहोळ, दक्षिण सोलापूर व सोलापूर शहर तालुक्यातील रास्त भाव दुकानदारांच्या संघटनांकडून दि. ०६ व ०७ डिसेंबर, २०१७ रोजीच्या निवेदनान्वये अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, हे खरे आहे.

(२) या निवेदनाच्या अनुषंगाने कार्यरत वाहतूक कंत्राटदार मे. क्रिएटीव्ह कन्झ्युमर्स को-ऑपरेटीव्ह सोसायटी लि., मुंबई यांना खुलासा सादर करण्याच्या नोटीसा दि. २६ डिसेंबर, २०१७ रोजी देण्यात आल्या, या नोटीसीचा खुलासा त्यांनी दि. १७ फेब्रुवारी, २०१८ रोजी सादर केला असून त्यांनी सादर आरोप नाकारले असून त्यांना त्रास देण्याच्या दृष्टीकोनातून या तक्रारी करण्यात आल्याचे त्यांनी कळविले आहे.

(३) सादर प्रकरणी शासन स्तरावरून चौकशी करण्याची आवश्यकता दिसून आली नाही. मात्र अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी शासनाने दि. ५ एप्रिल, २०१८ रोजीच्या शासन पत्रान्वये वाहतूक कंत्राटदार रास्तभाव दुकानदारांकडून दुकानात धान्य उतरवून देण्यासाठी पैसे घेत असल्यास संबंधित वाहतूक कंत्राटदार व अधिकारी /कर्मचारी यांचेवर कठोर कारवाई

करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रिय कार्यालयांना दिल्या आहेत, त्यानुसार सोलापूर जिल्हा पुरवठा कार्यालयाने देखील दि. १८ एप्रिल, २०१८ रोजीच्या पत्रान्वये अशा प्रकरणी संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील विद्याविहार येथील सोमय्या महाविद्यालयात मराठी भाषेला डावलून गुजराती भाषेच्या कार्यक्रमांना निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याबाबत

(३५) १११९३६ (०५-०४-२०१८). श्री.नसीम खान (चांदिवली) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील विद्याविहार येथील सोमय्या महाविद्यालयात मराठी भाषेला डावलून गुजराती भाषेच्या कार्यक्रमांना मोठा निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आल्याने या विरोधात एका राजकीय संघटनेने आंदोलन केल्याचे माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय ,

(२) असल्यास, याबात शासनाने चौकशी केली आहे, असल्यास, त्यात काय आढळून आले, व त्यानुसार संबंधित महाविद्यालयावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२९-०६-२०१८) : (१) व (२) दि.१८ जानेवारी, २०१८ रोजी सोमय्या कला व वाणिज्य महाविद्यालय, मुंबई येथे एक मोर्चा आला होता. सदर मोर्चेकर्त्यातर्फे प्राचार्यांना कोणतेही लेखी निवेदन देण्यात आले नव्हते वा या संबंधी कोणत्याही राजकीय संघटनेकडून कोणतीही बाब सदर महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलेली नाही. तसेच अशा प्रकारच्या कार्यक्रमांना शासनाकडून कोणताही निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

भारतीय खेळ प्रधिकरणाच्या (साई) महाराष्ट्रातील खेळाडूंना आपल्या हक्कांपासून वंचित ठेवले जात असल्याबाबत.

(३६) ११२९१२ (०६-०४-२०१८). श्री.सुनिल शिंदे (वरळी), अॅड.भीमराव धोंडे (आष्टी), श्री.संतोष दानवे (भोकरदन) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) देशातील खेळाला चालना देण्यासाठी क्रीडा मंत्रालयातर्फे राबविण्यात आलेल्या खेळो इंडिया या योजनेत भारतीय खेळ प्रधिकरणाच्या (साई) महाराष्ट्रातील खेळाडूंना आपल्या हक्कांपासून वंचित ठेवले जात असल्याची बाब माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, अधिकारी व ठेकेदारात समन्वय नसल्याने राज्यातील ४०० खेळाडूंचा हक्क हिरावला जात असल्याने त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यात काय आढळून आले व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१३-०६-२०१८) : (१) सदर बाब केंद्र शासनाच्या भारतीय खेळ प्राधिकरणाशी संबंधित आहे.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुस्लीम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना शासकीय सेवा,
शैक्षणिक सोयी सुविधा इत्यादी मध्ये आरक्षण देण्याबाबत**

(३७) ११२९६७ (०५-०४-२०१८). श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.सुरेश हाळवणकर (इचलकरंजी) : सन्माननीय अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात मुस्लीम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना शासकीय सेवा, शैक्षणिक सोयी सुविधा इत्यादी मध्ये आरक्षण देण्याच्या दिर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर निर्णय घेण्यात आला नाही, हे खरे आहे काय,
- (२) तसेच, सामान्य प्रशासन विभागाच्या अध्यादेशाव्दारे राज्यातील मुस्लिम समाजाला नोकरीमध्ये व शैक्षणिक संस्थांमध्ये ५ टक्के आरक्षण देण्यात आले होते तथापि मा. उच्च न्यायालयाने अंतरीम आदेशाव्दारे मुस्लिम समाजासाठी खाजगी विना अनुदानित संस्थांमधील प्रवेश व शासकीय सेवेतील भरतीसाठी दिलेल्या आरक्षणाला स्थगिती दिली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, मुस्लिम समाजासाठी नोकरीमध्ये व शैक्षणिक संस्थेतील प्रवेशासाठी ५ टक्के आरक्षण देणेसंदर्भात मा. न्यायालयास सबळ पुरावे सादर केले हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यात काय आढळून आले व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२५-०५-२०१८) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ०९.०७.२०१४ रोजीच्या अध्यदेशानुसार मुस्लिम (विशेष मागासप्रवर्ग) समाजासाठी नोकरीमध्ये व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी ५ टक्के आरक्षण देण्यात आले होते. याबाबत मा.उच्च न्यायालयाने दिनांक १४.११.२०१४ रोजी

या प्रकरणी अंतरिम निर्णय दिला आहे. सदर अंतरिम आदेशाद्वारे शासकीय व अनुदानित शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेशासाठी दिलेले आरक्षण अबाधित ठेवण्यात आलेले आहे. परंतु खाजगी विनाअनुदानित संस्थामधील प्रवेश व शासकीय सेवेतील भरतीसाठी दिलेल्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. सदर अध्यादेशाचे दिनांक २३.१२.२०१४ पर्यंत कायद्यात रूपांतर न झाल्याने अध्यादेश व्यपगत झाला आहे. तथापि, दिनांक ०९.०७.२०१४ ते दिनांक २३.१२.२०१४ या काळातील शासकीय तसेच अनुदानित शैक्षणिक संस्थामधील प्रवेश अबाधित ठेवण्यात आलेले आहेत. तसेच दिनांक ०९.०७.२०१४ ते १४.११.२०१४ या दरम्यानच्या काळातील या अनुषंगाने शासकीय सेवेत झालेल्या नियुक्त्या अबाधित राहणार आहेत. सद्यःस्थितीत सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात अल्पसंख्याक शाळांना पायाभूत सुविधासाठी
अनुदान देण्याबाबत**

(३८) ११२९७१ (०५-०४-२०१८). श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी) : सन्माननीय अल्पसंख्याक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात अल्पसंख्याक शाळांना पायाभूत सुविधासाठी जिल्हानिहाय शाळांना अनुदान दिले जाते, सदरचे अनुदान वाढवून रु ५ लाखापर्यंत करण्याची मागणी अल्पसंख्याक समाजाकडून करण्यात आली आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्याची अंमलबजावणी झाली आहे काय ,

(३) असल्यास, गत ३ वर्षांपासून जिल्हानिहाय किती निधी वितरीत करण्यात आला आहे,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास त्यात काय आढळून आले व त्यानुसार उक्त निधी वाढवून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२५-०५-२०१८) : (१) होय.

(२) अद्याप नाही.

(३)

| अ.क्र. | सन | शाळांची संख्या | वितरीत रक्कम |
|--------|---------|----------------|--------------|
| १ | २०१५-१६ | १०१७ शाळा | १९.२३ कोटी |
| २ | २०१६-१७ | ८०५ शाळा | १६.१० कोटी |
| ३ | २०१७-१८ | ६२६ शाळा | १२.५२ कोटी |

- (४) निधी वाढवून देण्याची बाब तपासून पहाण्यात येत आहे.
(५) प्रश्न उद्भवत नाही.

**शासकीय अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहातील (जि.चंद्रपूर) कंत्राटी
कर्मचारी वेतनापासून वंचित राहिले असल्याबाबत**

(३९) ११३०२८ (०५-०४-२०१८). श्री.सुरेश धानोरकर (वरोरा) : सन्माननीय अल्पसंख्याक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शासकीय अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहातील (जि.चंद्रपूर) कंत्राटी कर्मचारी गत नऊ महिने वेतनापासून वंचित राहिले असल्याबाबत माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यात काय आढळून आले व त्यानुसार उक्त कर्मचा-यांना तातडीने वेतन अदा करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०६-०६-२०१८) : (१) होय.

- (२) व (३) सन २०१७-१८ करिता शासकीय अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृह, चंद्रपूर च्या व्यवस्थापनासाठी रु.१३.०० लक्ष एवढा निधी मागणीचा परिपूर्ण प्रस्ताव दि.१३ सप्टेंबर, २०१७ रोजी शासनास प्राप्त झाला. त्यानुसार दि.१३ ऑक्टोबर, २०१७ च्या शासन निर्णयान्वये रु.१३.०० लक्ष निधी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना वितरित करण्यात आला आहे. तसेच सदरचा निधी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांकडे वितरित केला. प्रशासकीय कारणास्तव वेतनावरील निधी वितरित करण्यात अडचण आली होती, तथापि सद्यःस्थितीत माहे मार्च, २०१८ अखेर मानधनाची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आली आहे.

नरसी (जि.नांदेड) येथील हॉटेल व धाब्यावर घरगुती गॅसचा वापर होत असल्याबाबत

(४०) ११३०५२ (२०-०४-२०१८). श्री.वसंतराव चव्हाण (नायगांव) : सन्माननीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नरसी (जि.नांदेड) येथील हॉटेल आणि धाब्यावर घरगुती गॅसचा वापर होत असल्याचे माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, पुरवठा विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा वापर शहरातील अनेक हॉटेल व धाब्यावर होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे तसेच जीवही धोक्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुषंगाने संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (२५-०५-२०१८) : (१) व (२) हे खरे नाही.
(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील मुस्लीम समाजाच्या विविध मागण्यांच्या संदर्भाबाबत

(४१) ११३०६७ (०५-०४-२०१८). श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील मुस्लीम समाजाच्या मागण्या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी मा.मुख्यमंत्री, वक्फ मंत्री, सचिव, अल्पसंख्यांक विभाग यांच्या कडे दिनांक २३ ऑगस्ट, २०१७ व दिनांक १९ सप्टेंबर, २०१७ रोजी वा त्यासुमारास निवेदने सादर केली आहेत, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, उक्त मागण्या कोणत्या आहेत,
(३) असल्यास, उक्त मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२५-०५-२०१८) : (१) हे खरे आहे.

(२) सदर मागण्या खालीलप्रमाणे आहेत :-

१. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे उपाध्यक्ष व ९ सदस्यांच्या रिक्त जागेवर नेमणूका करणे.
२. आयोगाच्या मंजूर पदापैकी टंकलेखन व लिपिक पदे रिक्त आहेत ती भरणे.
३. मुस्लीम अल्पसंख्यांक आयोगाची वेबसाईट नाही. नवीन वेबसाईट विकसित करण्यात यावी.
४. अल्पसंख्यांक विभागाची वेबसाईट मराठी भाषेत तयार करण्यात आली आहे. तथापि, हिन्दी व इंग्रजी भाषेची वेबसाईट तयार करण्यात यावी.
५. ठाणे येथील वक्फ बोर्डाचे विभागीय कार्यालय भाड्याने आहे. या कार्यालयास कायम स्वरूपी जागा देणे.
६. वक्फ बोर्डाचे कार्यालय प्रत्येक जिल्ह्यासाठी करण्यात यावे.
७. वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात त्याच धर्तीवर कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्यात.
८. वक्फ बोर्डाच्या कर्मचाऱ्यांच्या पदाची संख्या वाढविणे. (लिपिक, सहायक व शिपाई)
९. National institute of open school या केंद्र शासनाच्या संस्थेशी मतदरसाला

संबलग्न करण्यात यावे किंवा शासनाच्या शिक्षण विभागाला जोडण्यात यावे.

(३) मागणीनिहाय सद्यःस्थिती पुढीलप्रमाणे :-

१. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांची रिक्त जागेवर नेमणूक करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

२. आयोगाकडील कामाकाजासाठी बाह्ययंत्रणेद्वारे दोन लिपिक व टंकलेखाची पदे कंत्राटी तत्वावर भरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार आयोगामार्फत कार्यवाही सुरु आहे.

३. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे संकेतस्थळ (वेबसाईट) विकसीत करण्याची कार्यवाही सुरु आहे.

४. अल्पसंख्याक विकास विभाग खुद्द व विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयाची वेबसाईट विकसित करण्याची कार्यवाही सुरु आहे.

५,६. ७. व ८ वक्फ अधिनियम १९९५ मधील तरतुदीनुसार सदर बाब महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद यांच्या अखत्यारीतील आहे. वक्फ मंडळाशी संबंधित मागण्यावर उचित कार्यवाही करण्यासंदर्भात दिनांक ०९.११.२०१७ च्या पत्रान्वये, मुख्याधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद यांना कळविण्यात आले आहे.

९. सदर मागणी शालेय शिक्षण व क्रिडा विभागाशी संबंधित असल्यामुळे पुढील कार्यवाहीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडे पाठविण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे अल्पसंख्याक समुहाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुक्ताईनगर व बोदवड (जि.जळगांव) या दोन तालुक्यातील अल्पसंख्यांक
बहुल क्षेत्रासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत**

(४२) ११३१८२ (०५-०४-२०१८). श्री.एकनाथराव खडसे (मुक्ताईनगर) : सन्माननीय अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुक्ताईनगर व बोदवड (जि.जळगांव) तालुक्यातील अल्पसंख्याक विकास विभागाच्या क्र.ग्राक्षेवि-२०१६/प्र.क्र.५४/का.९ दिनांक ३१ मार्च,२०१६ नुसार अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील विकास कामांना मंजूरी देण्यात आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास,सदर कामांना वितरीत करण्यात आलेल्या एकूण १३६८.६० लक्ष इतक्या निधी पैकी रु. १७० लक्ष इतका निधी तांत्रिक कारणामुळे खर्च करता आला नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधीनी माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान मा.मंत्री (अल्पसंख्याक) यांना निवेदन दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त निधी खर्च करण्यासाठी जिल्हा परिषद, जळगांव, यांनी दिनांक १८ जून, २०१६ रोजीच्या पत्रान्वये शासनाकडे परवानगी मागितली आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यात काय आढळून आले व त्यानुसार संबंधीत अधिकाऱ्यांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२५-०५-२०१८) : (१) होय.

(२) मुक्तताईनगर व बोदवड (जि.जळगांव) तालुक्यामध्ये अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील विकास कामांसाठी दि.३१/३/२०१६च्या शासन निर्णयान्वये एकूण रु.१७० लक्ष इतका निधी अर्थसंकल्पिय प्रणालीवर वितरीत करण्यात आला होता. तथापी, सदरचा निधी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कार्यालयाने विहित वेळेत आहरित न केल्यामुळे खर्च करता आला नाही.

(३) होय.

(४) नाही.

(५) मुक्तताईनगर व बोदवड (जि.जळगांव) तालुक्यामध्ये अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील विकास कामांसाठी दिनांक ६ मार्च, २०१८ च्या शासन निर्णयान्वये एकूण रु.१७० लक्ष इतका निधीमंजूर करण्यात आला आहे.

पुणे शहरातील खाजगी क्लासेस मधील शिकविणाऱ्या शिक्षकांची पात्रता निश्चित करण्याबाबत

(४३) ११३५७४ (०६-०४-२०१८). श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्रीमती माधुरी मिसाळ (पर्वती) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहरातील खाजगी क्लासेस मधील शिकविणाऱ्या शिक्षकांची पात्रता निश्चित करण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, तसेच घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात येणार आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२५-०५-२०१८) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत देण्यात येणाऱ्या २५ टक्के राखीव प्रवेशासाठीचे राज्यस्तरीय वेळापत्रक जाहीर झाले असल्याबाबत

(४४) ११३५८० (०६-०४-२०१८). श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्रीमती माधुरी मिसाळ (पर्वती), प्रा.(श्रीमती) मेधा कुलकर्णी (कोथरुड) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शिक्षण हक्क कायद्यांतर्गत देण्यात येणाऱ्या २५ टक्के राखीव प्रवेशासाठीचे राज्यस्तरीय वेळापत्रक माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान जाहीर झाले असून बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार कायद्यांतर्गत वंचित, दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यात येणार असल्याचे माहे फेब्रुवारी २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास या कायद्यांतर्गत पुणे येथील साधारण ७५० शाळांची नोंदणी करणे अपेक्षित असतानाही मुदत संपल्यानंतरही केवळ २५६ शाळांनी प्रवेशासाठी नोंदणी केल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या कायद्यांतर्गत पुणे जिल्ह्यातील केवळ २५६ शाळांचीच नोंदणी होण्याची कारणे काय आहेत,
- (४) असल्यास, मध्यवर्ती भाग, येरवडा, हडपसर, आंबेगाव या भागातील १०४ शाळांची माहिती संकेतस्थळावरून घेतल्यानंतर त्यापैकी फक्त ३१ शाळांनी पूर्वप्राथमिक वर्गाचा प्रवेशस्तर स्वीकारला असून शाळा पूर्वप्राथमिक स्तर स्वीकारत नसल्याने आर्थिक दुर्बल घटकातील बालकांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेतला जात आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, या बाबत शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यानुसार उक्त कायद्यांतर्गत शाळांच्या नोंदणीची संख्या वाढविण्याबाबत तसेच प्रवेश स्तर ठरविण्याचा अधिकार देणारा दिनांक १६ जानेवारी २०१८ चा शासन निर्णय रद्द करणेबाबत व पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. विनोद तावडे (०६-०६-२०१८) :** (१) सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठीचे आर.टी.ई. प्रवेशाबाबत शासन निर्णय दि.१६ जानेवारी, २०१८ नुसार कार्यवाही सुरु आहे.
- (२) हे खरे नाही.
 - (३) प्रश्न उद्भवत नाही.
 - (४) हे खरे नाही.
 - (५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

सिंदेवाही (जि. चंद्रपूर) तालुक्यातील चार गावांचा पाणी पुरवठा बंद झाल्याबाबत.

- (४५) ११४०४४ (१५-०४-२०१८). श्री.सुरेश धानोरकर (वरोरा) :** सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) कळमगाव, जामसाळा, सिंगडझरी, कुकडहेटी (ता.सिंदेवाही, जि.चंद्रपूर) येथील चार गावांचा पाणी पुरवठा माहे जानेवारी, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान बंद होता हे खरे आहे काय,
 - (२) असल्यास, सदरील पाणी पुरवठा बंद करण्याची कारणे काय आहेत,

- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले आहे व त्यानुसार या गावांना सुरळित पाणी पुरवठा करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (०२-०६-२०१८) : (१) व (२) अंशतः खरे आहे.

सदर गावे ही सरडपार प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेत समाविष्ट असून, कुकडहेटी येथे जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. माहे जानेवारी, २०१७ दरम्यान, उपांगातील तांत्रिक बिघाड दुरुस्ती व गुरुत्वावाहीनीवर गळत्या दुरुस्तीचे कामाकरीता दोन दिवस पाणी पुरवठा बंद होता. या दरम्यान गावातील उपलब्ध हातपंप व साध्या विहिरी द्वारे पाणी वापर करण्यात आला.

- (३) सदर गावांच्या योजनेतील तांत्रिक बिघाड व पाईप लाईनवरील गळत्या दुरुस्ती करून, पाणी पुरवठा सुरळीत सुरु करण्यात आला आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

देगलूरनाका(जि.नांदेड) भागातील उर्दूघराच्या इमारतीची झालेली दुरवस्था

(४६) ११४१७१ (०५-०४-२०१८). श्रीमती अमिता चव्हाण (भोकर), श्री.वसंतराव चव्हाण (नायगांव), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर) : सन्माननीय अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) देगलूरनाका (जि.नांदेड) या भागातील उर्दूघरातील अतिथीगृहाला उद्घाटनापूर्वीच आग लागली असून केवळ हस्तांतरणाचे काम झाले नसल्याने कोटयावधी रुपये खर्चून बांधण्यात आलेले उर्दूघर वर्षभरापासून बेवारस स्थितीत असल्याचे माहे जानेवारी, २०१८ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू भव्यदिव्य उर्दूघराची इमारत बेवारस स्थितीत असल्याने चोरट्यांनी आतील साहित्य चोरून नेले असून तसेच मौल्यवान सामानाचीही तोडफोड व नासधुस केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यात काय आढळून आले व त्यानुसार उर्दू भाषेचे संवर्धन व्हावे व या भाषेचा वारसा सर्वापुढे यावा या उद्देशाने बांधलेल्या या उर्दूघराचे नुतनीकरण करून उद्घाटन करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०६-०६-२०१८) : (१) नाही. नांदेड येथील उर्दू घराचा ताबा जिल्हाधिकारी, नांदेड यांच्याकडे देण्यात आलेला असून सदर उर्दू घराचे सनियंत्रण, देखभाल व दुरुस्तीचे काम जिल्हाधिकारी, नांदेड यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

(२) अंशतः खरे आहे. दिनांक २५.०१.२०१८ रोजी रात्रीच्या वेळी काही असामाजिक तत्वांनी सदर वास्तुची नासधुस केली असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी, नांदेड यांनी सादर केला आहे.

(३) होय. प्रस्तुत प्रकरणी जिल्हाधिकारी, नांदेड यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे. उर्दू घराच्या व्यवस्थापनासाठी एक व्यवस्थापक, एक ग्रंथपाल, १ लिपिक- टंकलेखक अशा ३ कर्मचाऱ्यांची बाहयंत्रणेद्वारे नियुक्ती करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आलेली असून त्यानुसार जिल्हाधिकारी, नांदेड यांच्याकडून कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

वडूज (ता.खटाव, जि.सातारा) येथील क्रीडा संकुलांचे काम प्रलंबित असल्याबाबत

(४७) ११४४४२ (०६-०४-२०१८). श्री.जयकुमार गोरे (माण) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वडूज (ता.खटाव, जि.सातारा) येथील क्रीडा संकुलांचे काम प्रलंबित असल्याने सदर क्रीडा संकुलाचा उपयोग मोकळ्या जागेसाठी व रस्त्यासाठी लागणारे साहित्य ठेवण्यासाठी होत आहे, हे ही खरे आहे काय,

(२) असल्यास, या क्रीडा संकुलासाठी काही वषापूर्वी निधी मंजूर झाला होता मात्र तो इतर योजनेत वळविण्यात आला आहे हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने या क्रीडासंकुलाच्या जागेवर झालेले अतिक्रमण हटवून या क्रीडासंकुलाचे काम तातडीने सुरु करून येथे संरक्षक भिंत बांधण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२४-०५-२०१८) : (१) अंशतः खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) क्रीडा संकुलाच्या जागेवर झालेले अतिक्रमण हटविण्याच्या अनुषंगाने दिनांक २२.०२.२०१८ रोजी क्रीडा संकुल समितीची बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत झालेल्या चर्चेनुसार तहसिलदार तथा कार्याध्यक्ष, क्रीडा संकुल समिती यांनी दिनांक १३.०४.२०१८ च्या पत्राद्वारे अतिक्रमण धारकांना नोटीस बजावली आहे. तसेच संरक्षक भिंतीचे कामासाठी रु.२०.०० लक्ष निधी दिनांक २६.०३.२०१८ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर कामाची निविदा प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**डोंगरगाव (ता.समुद्रपूर, जि.वर्धा) या गावातील घरगुती वापरातील
गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याबाबत**

(४८) ११५९२४ (२०-०४-२०१८). श्री.समीर कुणावार (हिंणघाट) : सन्माननीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डोंगरगाव (ता.समुद्रपूर, जि.वर्धा)या गावातील श्री.विलास गोटेफोडे यांच्या घरातील इंडियन कंपनीचा निकृष्ट दर्जाचा घरगुती गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट होऊन आर्थिक नुकसान झाल्याच्या घटनेला १ वर्ष होऊनही उक्त कंपनी व्यवस्थापनाने अद्याप कोणतीच नुकसान भरपाई दिलेली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुषंगाने उक्त बाधित कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे तसेच संबधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (२५-०५-२०१८) : (१) व (२) डोंगरगाव (ता.समुद्रपूर, जि.वर्धा) या गावातील श्री.विलास गोटेफोडे यांच्या इंडियन कंपनीचा घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने गॅस कंपनी तसेच विमा कंपनीचे अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे. सदर प्रकरणी बाधित कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याची बाब दि.न्यू इंडिया इन्शुरन्स या विमा कंपनीशी संबंधित असल्याने आयओसीएल या गॅस कंपनीकडून विमा कंपनीकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.

तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी,वर्धा यांनी दिनांक २०.१२.२०१६ व दिनांक २.५.२०१८ रोजी दि.न्यू इंडिया इन्शुरन्स या विमा कंपनीस तात्काळ कार्यवाही करण्याबाबत कळविले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात विदर्भासह अकोला, यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यातील
पाणी टंचाई दूर करण्याबाबत**

(४९) ११६००६ (१९-०४-२०१८). अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील सर्व प्रकल्पांत ५९ टक्के जलसाठा शिल्लक असून यामुळे विदर्भात पाणीसमस्या तीव्र होणार असून नागपूर विभागास याचा सर्वाधिक पाणी समस्या असल्याचे माहे फेब्रुवारी, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार पूर्व विदर्भातील प्रकल्पात सुधारणा झाली नसून अकोला, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांमधील मृतसाठा ही पाच टक्के शिल्लक असून विदर्भात पाणीटंचाई दूर करण्याबाबत तसेच टँकरची संख्या वाढविण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (०१-०६-२०१८) : (१) हे खरे आहे.

(२) पिण्याच्या पाण्याची टंचाईच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा माहे ऑक्टोबर, २०१७ ते जून, २०१८ या कालावधीकरिता संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्याचा गोषवारा खालीलप्रमाणे आहे.

| महाराष्ट्र राज्य | योजनांची संख्या | गावे | वाड्या | अपेक्षित खर्च (रक्कम रु. लाखात) |
|------------------|-----------------|-------|--------|------------------------------------|
| | ४७२०५ | २६३४१ | १२९५६ | ५७३१२.९५ |

तसेच सन २०१७-१८ च्या संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडयानुसार विदर्भातील दोन्ही विभागात जिल्हानिहाय खालीलप्रमाणे विविध उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

| जिल्हा | योजनांची संख्या | गावे | वाड्या | अपेक्षित खर्च (रक्कम रु. लाखात) |
|----------|-----------------|------|--------|------------------------------------|
| यवतमाळ | ९०३ | ६७० | ० | १०७९.६६ |
| बुलढाणा | १२१९ | ७९७ | ० | १८९४.२५ |
| अमरावती | १७४५ | १४२८ | ० | १७९९.९६ |
| वाशिम | ५७८ | ५१० | ० | ४४९.०० |
| अकोला | १०८४ | ५३४ | ० | २६८५.३८ |
| नागपूर | ३०२९ | ४६९ | ० | ५०५७.८७ |
| वर्धा | ५९० | ५३४ | ० | ८८५.९३ |
| गोंदिया | ६१६ | ३३२ | ५८ | १२६.३४ |
| चंद्रपूर | १३६१ | ९५८ | ० | १८८१.१० |
| भंडारा | १४६८ | ६५३ | ० | ११२०.९८ |
| गडचिरोली | ० | ० | ० | ० |
| एकूण | १२५९३ | ६८८५ | ५८ | १६९८०.४७ |

या संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडयातील उपाययोजना आवश्यकतेनुसार घेण्यात येत आहेत.

दिनांक १४.०५.२०१८ च्या टॅकर अहवालानुसार अमरावती विभागात २२३ गावांमध्ये २१३ टॅकर्सद्वारे व नागपूर विभागात ३३ गावांमध्ये ३७ टॅकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यांत येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील सर्व शाळांच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत

(५०) ११६०२६ (०६-०४-२०१८). श्री.शिवाजीराव कर्डिले (राहुरी), श्री.संतोष दानवे (भोकरदन), श्री.नारायण कुचे (बदनापूर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील शासकीय इमारती धोकादायक बनल्या असल्याने यासाठी सर्व शाळांच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे काय,
- (३) असल्यास, राज्यातील किती शाळांच्या इमारती धोकादायक असल्याचे निदर्शनास आले व त्या इमारती नव्याने बांधण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यात काय आढळून आले वत्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१२-०६-२०१८) : (१) अंशतः खरे आहे.

- (२) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचे सर्व शिक्षा अभियानांतर्गत टप्प्याटप्प्याने प्राथमिक स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येत आहे.
- (३) प्राथमिक स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्याची तजविज ठेवली आहे.
- (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
नागपूर.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.

मुद्रणपूर्व सर्व प्रक्रिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, नागपूर.